

July 23, 2020

1. National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, 5th Floor Plot No. C/1, G Block; Bandra (East) Mumbai 400 051

NSE Scrip Code: RADIOCITY

ISIN: INE919I01024

2. **BSE Limited**

Corporate Relationship Department

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street; Fort Mumbai 400 001

BSE Scrip Code: 540366 ISIN: INE919I01024

Dear Sirs,

<u>Sub: Newspaper Advertisement pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015</u>

In compliance with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the copy of newspaper advertisement of the financial results for the quarter ended June 30, 2020 published in Business Standard (English Newspaper) and Mumbai Lakshadeep (Marathi Newspaper) on July 23, 2020 for your reference.

The said newspaper advertisement has also been uploaded on the website of the Company at www.radiocity.in

Kindly take the above on record and oblige.

Yours faithfully

For Music Broadcast Limited

Chirag Bagadia

Company Secretary and Compliance Officer

Encl: a/a









अमेरिकेत ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा

अलास्का, दि. २२ (हिंदुर-थान समाचार) : अमेरिकेतील अलारकाच्या समुद्रकिनाऱ्याजवळ ७.८ रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला आहे. या भूकंपाचे केंद्रबिंदू असणाऱ्या ठिकाणापासून ३०० किमी परिघामध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भातील वृत्त असोसिएट फ्री प्रेस या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.अमेरिकेतील

भूवैज्ञानिक सर्वे

क्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार अँकोरेजपासून ५०० मैलांवर बुधवारी सहा वाजून १२ मिनिटांनी (भारतीय वेळेनुसार सकाळी ११ वाजून ४२ मिनिटांनी) सौम्य र-वरूपाचा भूकंपाचा धक्का बसला. त्यानंतर पेरीवीलपासून ६०मैलावर पुन्हा भूकंपाचा मोठा धक्का बसला. प्राथमिक भूकंपाच्या निकषांनुसार भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून ३००किम ीच्या परिघामध्ये धोकादायक त्सुनामी लाटा उसळण्याची शक्यता आहे, असं पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने म्हटलं आहे.अलास्काच्या द्वीपकल्पापासून ते थेट दक्षिण अलास्कापर्यंत त्स्रनामीचा इशारा देण्यात आला आहे.

रोजच वाचा ^{देतिक} मुंबई लक्षदीप मंबई । लक्षदीप

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to the public at large that Mrs. Bridget Florie Netto, who was the owner of Flat No. 004. Ground Floor, B-Wing, Naigaon Park Building No.2 Co-operative Housing Society Ltd. area admeasuring 550 Sq.Ft., Built-up situate at Naigaon Park Phase-I

Naigaon (W), Tal. Vasai, Dist. Palghar, That Mrs. Bridget Florie Netto was holding Share Certificate No.10, bearing distinctive Share Nos. 46 to 50, issued by the said Society. That Mrs. Bridget Florie Netto died on 13.05.2010, without making any nomination, leaving behind Mr. Thomas Albert Netto & Mrs. Anita Hyacinth Naronha.

That Mrs. Anita Hyacinth Naronha (Real Daughter of Late Mrs. Bridget Florie Netto) has given NO OBJECTION to the Said Society to transfer the Said Flat No. 004 on the name of her Real Brothe Mr. Thomas Albert Netto.

That any person/s, institution/s having any claim or objection regarding the transfer of the Said Flat on the name of Mr. Thomas Albert Netto may contact the Secretary of the Society with documentary evidence within 14 (Fourteen) days from the date of nublication of this notice, failing which the Society shall transfer the Said Flat on the name of Mr. Thomas Albert Netto, and thereafter all such claims shall be considered as waived.

For and on behalf of: Naigaon Park Building No.2 Co-operative Housing Society Ltd. Sd/

(Hon. Secretary) Place: Naigaon Date: 23.07.2020

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, मुळ प्राप्तकर्तो श्री. विरजी रामजी चावडा यांना कोअर हाऊस क्र.सी-१९, क्षेत्रफळ ३० चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, गोराई(२) भाग्योदय को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड प्लॉट क्र.२१५, आरएससी-३२, गोराई(२), बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ या जागेबाबत म्हाडाने वाटपपत्र वितरीत केले होते जे माझे अशील श्री. परेश विरजी चावडा यांच्याकडन हरवले/गहाळ झाले आहे आणि याकरिता दिनांक २१.०७.२०२० रोजीचे ऑनलाईन तक्रार क्र.१९८९/२०२० मार्फत मुंबई शहर, बोरिवली पोलीस ठाणे येथे तक्रार र्नोंद केली आहे.

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त मळ भागप्रमाणपत्र आणि/किंवा जागेबाबत कोणताही अधिकार, हक किंवा हित, तारण अधिभार, भाडेपट्टा, मालकी हक्क आणि/किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह ॲड. श्री. अनुज विनोद मोरे, वकील, मुंबई उच्च न्यायालयं, कार्यालयं पत्ताः एमओआर असोसिएटस्, ८५/डी-४, गोराई(१) विश्राम कोहौसो लि., आरएससी-१, गोराई(१), बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ येथे सद सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की असे दावे कोणत्याही अटीशिवाय त्याग

अनुज विनोद मोरे ठिकाण: मुंबई वकील दिनांक:२३.०७.२०२० मुंबई उच्च न्यायालय

सही/

रॉकऑन एन्टरप्रायझेस लिमिटेड

(सीआयएन: एल६५९२३एमएच१९७६पीएलसी०१९०७२)

नोंदणीकत कार्यालय: ई-१०९. क्रिस्टल प्लाझा, इनिफनीटी मॉल समोर, न्यू लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५३.

द्र.:९१५२०९६१४०, वेबसाईट : www.rockonfintech.com, ई-मेल: rockonfintech123@gmail.com

३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्पाचा अहवाल

बीएसई कोड: ५३१४४७

29.022

9.886

(4.229)

9849.088

सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेल

त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमून्यातील उतारा आहे. ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपू नम्ना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.rockonfintech.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

as per Balance sheet of previous year)

Earning per Share (of Rs 10/- each)

website "www.winrocommercial.com."

Dated : July 22, 2020

संपलेली तिमाही संपलेले वर्ष संपलेली तिमाही

(93.98६)

(१३.१६७)

38.929

9६49.0६९

(308.408)

(0.000)

स्थगित केले आहेत.

जाहीर सूचना

येथे सुचना देण्यात येत आहे की**, श्री. शिशीर वास्रदेव देसाई व श्रीमती मंथना शिशीर देसाई** यांच्या मालकीचे स्थाव ालमत्ता (जी यापुर्वी बँक ऑफ बडोदा, महावीर शाखा यांच्याकडे तारण आहे) अर्थात **फ्लॅट क्र.१२, क्षेत्रफळ ३७** चौ.फ. कार्पेट क्षेत्र, ३रा मजला, इमारत क्र.एफ३, संदर मिलन कोहौसोलि., संदर नगर, एस.व्ही. रोड गलांड (प.) मुंबई–४०००६४ आहे, श्रीमती मैनादेवी मंगलचंद लखोटीया, विक्रेता आणि श्रीमती शंकुतल परेशकमार धानका, खरेतीदार यांच्या दरम्यान निष्पादित दिनांक ०७ ०१.१९८१ रोजीचे मळ करारनामा हरवले अ गणि आजपर्यंत शोध घेतल्यानंतरही सापडलेले नाही.

हणून आम्ही सदर जाहीर सूचनेमार्फत निमंत्रित करीत आहोत की, जर कोणी व्यक्ती/एसआरओ/म्हाडा यांग विक्रीबाबत काही आक्षेप किंवा सदर फ्लॅट व सदर शेअर्सबाबत विक्री, अदलाबदल, बक्षीस, तारण, अधिभार, न्यार गुबा, वारसाहक, भाडेपडा, मालकीहक, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक किंवा हित असल्या यांनी पुराव्यांसह लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय-**दास असोसिएटस्, २३/ए, २रा मजला** २०५, भारत हाऊस समोर, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई-४०००२३ येथे आजच्या तारखेपासून ७ दिवसां कळवावे, अन्यथा विक्री प्रक्रिया पुर्ण केली जाईल आणि दावा असल्यास त्याग केला आहे म्हणून समजले जाईल

ठिकाण : मुंबई दिनांक: २२.०७.२०२० दास असोसिएटस्करित . वकील उच्च न्यायाल

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, भागवत रामा गारेंद्रे यांना म्हाडाद्वारे वितरीत दिनांक १०.०७.२००९ रोजी ाटपपत्रानुसार देण्यात आलेले फ्लॅट क्र.२०४, स्किम कोड क्र.१९६-ए, इमारत क्र.९ए, न्यु दिंडोशी, माला (पर्व). मंबर्ड-४०००९७ या स्थावर मालमत्तेचे सन १९९० ते २०२० पर्यंत ३० वर्पांच्या कालावधीकरिता बोरिव , रानिबंधकांचे कार्यालय व म्हाडाच्या कार्यालयात शोध घेतल्यानंतर आम्हाला असे आढळन आले की

१९९० ते २०२० दरम्यान कालावधीचे काही पृष्ठे फाटलेली व शून्य आहेत. . हणून आम्ही सदर जाहीर सूचनेमार्फत निमंत्रित करीत आहोत की, जर कोणी व्यक्ती/एसआरओ/म्हाडा यांन वेक्रीबाबत काही आक्षेप किंवा सदर फ्लॅट व सदर शेअर्सबाबत विक्री, अदलाबदल, बक्षीस, तारण, अधिभार यास, ताबा, वारसाहक्क, भाडेपट्टा, मालकीहक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क किंव हित असल्यास त्यांनी पुराव्यांसह लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय**-दास असोसिएटस्, २३**, ए, २रा मजला, १०५, भारत हाऊस समोर, मुंबई समाचार मार्ग, फोर्ट, मुंबई-४०००२३वेथे आजच्या तारखेपार ५ दिवसांत कळवावे, अन्यथा विक्री प्रक्रिया पुर्ण केली जाईल आणि दावा असल्यास त्याग केला आहे म्हणू

ठिकाण : मंबर्ड दिनांक: २२.०७.२०२० दास असोसिएटस्करित वकील उच्च न्यायाल

APLAB LIMITED

CIN No. L99999MH1964PLC013018 Regd. Office: Aplab House, A-5 Wagle Estate, Thane 400 604

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure requirements) Regulations 2015, that a meeting of the Board of Directors of Aplah Limited will be held or Thursday the 30th July, 2020, inter-alia, for consideration, approval and taking on record the Audited Financial Results for the quarter & year ended 31st March, 2020 and other matters.

> By order of the Board For Aplab Limited

Place: Thane Date: 22nd July, 2020

Rajesh K. Deherkar Company Secretary and Finance Controller

WILL NOTICE

I MR. MOHAMMAD ASLAM ABDUL WAHEED SHAIKH, aged about 74 years, (PAN: AADPM6947F) Indian Inhabitant of Mumbai, residing at Flat No. 105, 1st Floor, 'B' Wing, Yaari D' Souza Nagar Co.oprative Housing Society Ltd. D'Souza Nagar, 90 Feet Road, Sakinaka, Mumbai- 400072. do hereby revoke and cancel all my previous will if any,

As life is uncertain. I think it proper that I should make this WILL to avoid any dispute tions and differences in or about my property, and that my property may be d according to this WILL after my death

My son namely MR, INTEKHAB ALAM MOHAMMAD ASLAM SHAIKH aged about 45 years, (PAN: BXIPS6852E) residing at Flat No. 105, 1st Floor, 'B' Wing, Yaari D' Souza Nagar Co-perative Housing Society Ltd. D'Souza Nagar, 90 Feet Road, Sakinaka,

Thereby appoint my Son MR. INTEKHAB ALAM MOHAMMAD ASLAM SHAIKH, to be the executor (hereinafter referred to as "Executor") of this Will. The expression 'Executor' shall mean being of this my Will. I hereby authorize the communing or surviving executor or executors to appoint new or additional executor or executors as she deem fit and proper.

 I am the owner and lawfully entitled to Flat No. 105, 1st Floor, 'B' Wing, Yaari D' Souza Nagar Co-operative Housing Society Ltd. D'Souza Nagar, 90 Feet Road, Sakinaka, Mumbai- 400072. admeasuring area 387.60 sq. ft. (Build-up), C.T.S. Nol. 271 and 272, Village: Mohili, (hereinafter referred to as the "said FLAT") and holding all the relevant documents in respect of the said FLAT, and I am the owner and lawfully entitled to Shop, No.2, Ground Floor, Dosti Heritage, 90

Feet Road, Sakinaka, Mumbai- 400072. admeasuring are 221 sq. ft. C.T.S. No. 271 and 272, Village: Mohili, (hereinafter referred to as the "said SHOP") and holding all the relevant documents in respect of the said SHOP. Ideclare this WILL shall come into effect after my death. And then said FLAT and SHOP will be transferred to my Son MR. INTEKHAB ALAM MOHAMMAD ASLAM SHAIKH, and he

will enjoy rights, titles and interest of whatsoever nature on the same IN WITNESS WHEREOF I, the said MR. MOHAMMAD ASLAM ABDUL WAHEED SHAIKH

have hereunto set my hands at Mumbai on this 18 day of November, 2019

संपलेले वर्ष

लेखापरिक्षा

966,448

(988.000

(988.000

(908.29८)

(२११.८४१)

9६५9.७६९

(289.408)

(9.044)

सही /

संचालव

MR. MOHAMMAD ASLAM ABDUL WAHEED SHAIKH

920.842

42.269

80.282

69.488

9६५9.७६९

0.290

रॉकऑन एन्टरप्रायझेस लिमिटेडकरि

If anyone having any objection what so ever than He/She can contact to Secretary of Yaari D'Souza Nagar Co-operative Housing Society Ltd. Sakinaka, Mumbai-400072 within 15 days

इंटेग्रा गारमेंटस् ॲन्ड टेक्स्टाईल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट नं. जी२-एमआयडीसी इंडस्ट्रियल इस्टेट, पोस्टः सलाई ढाबा, बुटीबोरी, नागपूर, महाराष्ट्र-४४१ १२२. दूर: +९१ २२ ६६२२९५००;

ई-मेल: corporatesecretarial@integragarments.com वेबसाईट: www.integragarments.com CIN: L18109MH2007PLC172888

अशी सूचना देण्यात येते की सेबीच्या (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ सहवाचिता नियम ४७ नुसा मालमत्ता व दायित्वाचा अहवाल यासह ३० जून, २०२० रोजी संपलेल्य तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचाराच घेणे व मान्यता देणे याकरिता गुरूवार, दिनांक ३० जुलै, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडलाची सभ

सदर सभेच्या सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या <u>www.integragarments.com</u> वेबसाईटवर आणि कंपनीचे प्रतिभूती जेथे सुचिबद्ध आहे त्या स्टॉक एक्सचेंजच्य <u>www.bseindia.com</u> व<u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

इंटेग्रा गारमेंटस् ॲन्ड टेक्स्टाईल्स लिमिटेडकरिता

दिनांक :२२ जुलै, २०२० स्थळ : मुंबई

PBA INFRASTRUCTURE LTD.

CIN L45200MH1974PLC017653 Regd.Office: Prakash 611/3, V.N. Purav Marg, Chembur, Mumbai-40007 Tel No.: (022) 61277200 Fax No.: (022) 61277203

Email: pbamumbai@gmail.com, info@pbainfra.com Website: www.pbainfra.com NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation ²9 read with Regulation 47 of the SEB (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the meeting o he Board of Directors of the Company will be held on Friday, 31st July, 2020 at 4 p.m. a Registered office of the Company at Prakash 611/3, V. N. Puray Marg. Chembur, Mumbai 400071 to inter alia, consider, approve and take on record the Audited Financial Results of he Company for the Quarter Ended and Year ended 31st March, 2020.

For PBA INFRASTRUCTURE LTD

Place : Mumbai Date: 22.07.2020

Narain P. Belan **Managing Directo** DIN: 02395693

ठिकाण : मुंबई

सही/-

समृध्दी वराडकर

कंपनी सचिव

एव्हरेस्ट कान्टो सीलिंडर लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: २०४, रहेजा सेंटर, फ्री प्रेस जर्नल मार्ग, २१४, निरमन पाँईंट, मुंबई-४०००२१ दूरध्वनी क्र.:०२२-३०२६८३००/०१ फॅक्स:०२२–२२८७०७२०, वेबसाईट:www.everestkanto.com, **ई-मेल:investors@ekc.in**, **सीआयएन:** एल२९२००एमएच१९७८पीएलसी०२०४३४

सूचना 🔳 गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाकडे कंपनीचे

ग्पूकदार शिक्षाण व संरक्षाण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षाण, हस्तांतरण व परतावा अधिनियम, २०१६ (नियम) (सुधारित) सहवाचिता कंपनी कायदा २०१३ (कायदा) चे कलम १२६ च्या तरतूदीनुसार कंपनीच्या भागधारकांना सूचना देण्यात येत आहे की, ७ सलग वर्षे किंवा अधिक piळाकरिता कोणतेही लाभांशावर दावा केलेला नसल्यास/देण्यात आलेले नसलेले सर्व शेअर्स हे गयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांरीत केले जाईल.

नेयमात नमूद तरतूदीनुसार ज्या संबंधीत भागधारकांचे योग्य कारवाईकरिता नियमाअंतर्गत आयईपीएप डेमॅट खातेमध्ये शेंअर्स हस्तांतरीत करण्यात येणार आहे त्या सर्वांना वैयक्तिक सूचना मार्फत कंपनीने pळविले आहे. कंपनीने अशा भागधारकांचे व ज्यांचे शेअर्स आयईपीएफ खात्यात हस्तांतरीत केले जाणा[.] आहे त्यांचे संपूर्ण तपशील कंपनीच्या www.everestkanto.com वेबसाईटवर अपलोड केले आहे. भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी दावा न झालेले लाभांश व आयईपीएफ प्राधिकरणाच्य <mark>ख</mark>ात्यात हस्तांतरीत होण्यास पात्र शेअर्सचे तपशिल पडताळून घ्यावे.

गस्तविक स्वरूपात ज्यांची भागधारणा आहे आणि ज्यांचे शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरणा गत्र आहेत अशा भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, नियमानुसार आयईपीएफ प्राधिकरणाच्या खात्यात शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता त्यांच्याद्वारे धारण मूळ भागप्रमाणपत्राऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे वेतरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर त्यांच्या नावे नोंद असलेले मूळ भागप्रमाणपत्र साहजिकच रद्व केले जातील आणि यापढे ते व्यवहार योग्य नसतील. डिमॅट स्वरुपात शेअर्स असल्यास भागधारकाच्य खात्यातून शेअर्सच्या मर्यादेतपर्यंत हस्तांतरीत होण्यास पात्र असेल.

जर कंपनीला २५ जुलै, २०२० रोजी पर्यंत संबंधीत भागधारकांकडून कोणताही पत्रव्यवहार प्राप्त झाल्यास नियमात दिलेल्या आवश्यकतेनुसार कंपनीद्वारे नियमात विहित तरतूदीनुसार अंतिम तारखेल भायईपीएफ प्राधिकरणाच्या खात्यात शेअर्स हस्तांतरण केले जाईल आणि हस्तांतरीत केलेल्य शेअर्रासंदर्भात कंपनीवर कोणतेही दायित्व सांगता येणार नाही.

गिंभारकांनी कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफ प्राधिकरणाकडे त्यांचे शेअर्स हस्तांतर केल्यानंतर अश शेअर्सवर सर्व लाभासह दावा न केलेले लाभांश रक्कम व शेअर्स असे दोन्हीवर आयईपीएफ प्राधिकरणाकडून ावा करता येईल. याकरिता आयईपीएफ प्राधिकरणाकडे www.iepf.gov.in वेबसाईटवर उपलब्ध विहित नमुना आयईपीएफ-५ मध्ये ऑनलाईन अर्ज करावा. जर संबंधीत भागधारकास या प्रकरणात काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया संपर्क **मे. लिंक ईनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड**, निबंधक नागहस्तांतरण प्रतिनिधी सी–१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई–४०००८३ दूर.:०२२–४९१८६०००, फॅक्स:०२२–४९१८६०६०, ई–मेल rnt.helpdesk@linkintime.co.ir liepf.shares@linkintime.co.in, वेबसाईट www.linkintime.co.in.

एव्हरेस्ट कान्टो सीलिंडर लिमिटेडकरित सही /

दिनांक: २२ जुलै, २०२० ठिकाण: मुंबई

नोंदणीकत कार्यालयः ५वा मजला, आर.एन.ए. कॉर्पोरेट पार्क, पश्चिम द्रतगती महामार्ग, कला नगर, वांद्रे (पुर्व), मुंबई-

४०००५१. दर::+९१-२२-६६९६९१००, फॅक्स:+९१-२२-२६४२९११३, वेबसाईट: www.radiocity.in,

व्यवस्थापकीय संचालक

प्नित खुराण

Radio City

-मेलः investor@myradiocity.com, सीआयएनः एल६४२००एमएच१९९९पीएलसी१३७७२९ ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखाप रिक्षित वित्तीय निष्कर्ष (रु.लाखात, प्रती शेअर डाटा व्यतिरित्त

संपलेली तिमाही संपलेली तिमाही संपलेली तिमाही संपलेले वर्ष 30,08,2020 39.03.2020 30.08.2099 39.03.2020 अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित ार्यचलनातून एकूण उत्पन्न २६४१३ लावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक बाबपुर्व) (१९७३) (१२११) 9840 २८९२ करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर) (9803) (9299) 9840 २८९२ ज्यानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर) (9369) (८९१) **C83** २८२१ ालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (८६५) **C83**

६९१४

(0.80)

(0.80)

सौमिकत

ठिकाण : मुंबई

दिनांक : २२.०७.२०२०

भरणा केलेले समभाग भांडवल

उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.२/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)

म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेड

वरील निष्कर्षाचे लेखासमितीदारे पनर्विलोकन करण्यात आले आणि २२ जलै. २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले सेबी (लिस्टिंग ॲंग्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्पाः सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. सविस्तर त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या www.radiocitv.in वेबसाईटवर उपलब्ध आहे

म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या वतीने व करित

website "www.saraswaticommercial.com"

Dated: July 22, 2020

8663

(0.28)

(35.0)

अपूर्व पुरोहित (डीआयएन:००१९००९७)

4439

0.28

0.28

६९१४

0.८२

93.0

सही/

PIPE PARENTERAL DRUGS (INDIA) LIMITED



CIN: L24100MH1983PLC126481 Email id: pdpl_mumbai@pdindia.com Website: www.pdindia.com Tel No.: 022-61725900

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of the Board of Directors is scheduled to be held on Wednesday, the 29th day of July, 2020 at 11:00 A.M. at the corporate office of the company at Shree Ganesh Chambers, Navlakha Crossing, A. B. Road, Indore (M.P.) 452001 inter-alia, to consider the Audited Financial Results (both standalone and consolidated) of the Company for the financial year ended on 31st March, 2020 and other items as per agenda of the meeting

This intimation is also available on the website of the company i.e. www.pdindia.com and the website of the Stock Exchanges viz BSE i.e. www.bseindia.com and NSE i.e. www.nseindia.com.

for Parenteral Drugs (India) Limited

Date: 22.07.2020 Suruchi Maheshwari Company Secretary Place: Indore

मॉड्युलेक्स कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजिस लिमिटेड

(सीआयएन: एल४५१००पीएन१९७३पीएलसी१८२६७९) नोंदणीकृत कार्यालय: ए-८२, एमआयडीसी इंडस्ट्रीयल इस्टेट, इंदापूर, पुणे-४१३१३२. वेबसाईट:<u>www.modulex.in</u>, ई-मेल आयडी:<u>compliance@modulex.in</u> दूर.:+९१ ०२१११ २२३०६१

बोर्ड मिटींगची सूचना

दिनांक १५ जुलै, २०२० रोजी प्रकाशित जाहिरातीसंदर्भात, ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता कंपनीचे लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरीता मंगळवार, २१ जुलै, २०२० रोजी होणारी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा पुढे ढकलण्यात आली असून आता गुरुवार, ३० जुलै, २०२० रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.

यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, २०१५ सहवाचिता कंपनीचे संचालन सांकेतांकानुसार कंपनीच्या समभागातील व्यवहाराकरिता व्यापार खिडकी ०१ ऑगस्ट २०२० पर्यंत बंद ठेवण्यात येईल. सदर सूचना कंपनीच्या <u>www.modulex.in</u>

आणि बीएसईच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध होईल.

मॉड्युलेक्स कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजिस लिमिटेडकरिता

दिनांक: २२ जुलै, २०२०

सही/ भुमी मेवाड कंपनी सचिव

COMPUAGE INFOCOM LIMITED

सीआवएन: एल९९९९९एमएच१९९९पीएलसी१३५९१४

नोंदणीकृत कार्यालय: डी-६०१/६०२ व जी-६०१/६०२, लोटस कॉर्पोरेट पार्क, ग्रहम फिर्थ स्टील कंपाऊंड, पश्चिम एक्स्प्रेस हायवे, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३. दूर.क्र.:०२२-६७११४४४४, फॅक्स क्र.:०२२-६७११४४४५, ई-मेल: investors relations@compuageindia.com, वेबसाईटः www.compuageindia.com

व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत घेण्याची कॉम्प्युएज इन्फोकॉम लिमिटेडची २१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बाबत माहिती, नोंद दिनांक व पुस्तक बंद करण्याची सूचना

कंपनीच्या सदस्यांची २१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२० रोर्ज स.११.००वा.(भाप्रवे) एजीएमच्या सूचनेत नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता कंपनी कायदा २०१३ व त्यातील नियमाअंतर्गत आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲन्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस्) अधिनियम, २०१५ च्या लागू तरतुदीनुसार आणि सहकार मंत्रालयाद्वाे वितरीत सुर्वसाधारण परिपत्रक १४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सुर्वसाधारण परिपत्रक १७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक २०/२०२० दि.५ मे, २०२० आणि इतर लाग् परिपत्रके आणि सेबीद्वारा वितरीत परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी) किंवा अन्य ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत संचालित केली जाईल. सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सहभागी होणाऱ्या सदस्यांची कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार एजीएम सूचना आणि वित्तीय वर्ष २०१९-२०२० करिता एकमेव व एकत्रित वित्तीय अहवाल तसेच मंडळाचा अहवाल. लेखापरिक्षकांचा अहवाल व इतर संबंधित दस्तावेज ज्य सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविले जातील. उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या <u>www.compuageindia.com</u>, स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे<u>www.bseindia.com</u> व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध होतील.

ई-मेल व बँक खाते तपशील नोंद/अपडेट करण्याची प्रक्रिया:

जर भागधारकांचे ई-मेल कंपनी/त्यांचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए)/डिपॉझिटरीकडे यापुर्वीच नोंद असल्यास त्यांना नोंद ई-मेलवर ई-वोटिंगकरिता तपशील पाठविले जाईल. जर भागधारकांचे ई-मेल कंपनी/त्यांचे आरटीए/डिपॉझिटरीकडे नोंद नसल्यास किंवा लाभांश प्राप्तीसाट

बँक खाते अद्यायावत केलेले नसल्यास त्यांनी खालील माहितीचे पालन करावे: आमचे आरटीए, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या <u>www.linkintime.co.in</u> वेबसाईटवर इनव्हेस्टर सर्विसेस > ई-मेल/बँक डिटेल रजिस्ट्रेशन- वर आवश्यक दस्तावेज अपलोड करून तपशील भरून लॉगइन करा व सादर करा.

डिमॅट स्वरुपात शेअर्स असल्यास भागधारकांनी कपया डिपॉडिटरी सहभागीदार (डीपी) संपर्क कराव

आणि डीपीद्वारे सल्लानुसार डिमॅट खात्यात ई-मेल व बँक खाते तपशील नोंद करावेत. . र्द-वोटिंगमार्फत मत देण्याची पद्धत:

एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी कंपनीने त्यांच्या सर्व सदस्यांना रिमोट ई-वोटिं। सविधा दिलेली आहे. याशिवाय कंपनीने एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मतदानाची सविधा दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंग/ई-वोटिंग मार्फत मत देण्याची सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहेत. ज तुमचे ई-मेल यापुर्वीच कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद असल्यास ई-वोटिंगने मत देण्याकरिता लॉगइन परिचयपत्रे तुमच्या नोंद ई-मेलवर पाठविले जातील. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी लागू असेत त्याप्रमाणे कंपनी/त्यांचे आस्टीए/डिपॉझिटरीकडे ई-मेल अद्यायावत करावेत.

नोंद दिनांक व पुस्तक बंद करणे:

ानिमित्त आणि ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्षाकरिता रु.२/- प्रत्येकी दर्शनी मल्याचे रु.०.२०/- प्रती समभागाचा लाभांश प्राप्त करण्यास पात्र सदस्यांची यादी निश्चितीकरित कंपनीचे सदस्य नोंद पस्तक व भागहस्तांतरण पस्तक मंगळवार. ११ ऑगस्ट. २०२० ते मंगळवार. १८ ऑगस्ट, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवले जाईल आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलग ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस्) नियम, २०१५ च्या नियम ४२ नुसार नोंद दिनांक सोमवार, १० ऑगस्ट, २०२० निश्चित करण्यात आली आहे.

ोएममध्ये लाभांश घोषित झाल्यास नोंद तारखेला कंपनीचे सदस्य नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्यांना १९ ऑगस्ट, २०२० रोजी किंवा नंतर लाभांश दिले जाईल आणि डिमॅट स्वरुपात भागधार असल्यास नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड व सेन्टल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेडटारे साद केलेल्या त्या तारखेला लाभार्थी मालक म्हणून ज्यांची नावे नमृद आहेत त्या सदस्यांना दिले जाईल. सेबीदारे निर्देशनानसार ज्या सदस्यांनी त्यांचे बँक खाते तपशील अद्यायावत केले आहे त्यांना विद्यत स्वरुपा

लाभांश दिले जाईल. बँक खाते तपशील उपलब्ध नसल्याने विद्युत स्वरुपाने सदस्यांना लाभांश देण्यास कंपनील गक्य न झाल्यास कंपनीकडून टपाल सेवा सुरळीत सुरू झाल्यावर टपालाने त्यांचे नोंद पत्त्यावर प्रत्येक सदस्या डिव्हीन्डड वॉरंट/धनादेश/धनाकर्ष पाठविले जाईल.

सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, आयकर कायदा १९६१, वित्तीय कायदा २०२० द्वारे सुधारितनुसार १ एप्रिल २०२० पासून लाभांश उत्पन्न सदस्यांच्या हस्ते करयोग्य असेल आणि म्हणून कंपनीने विविध श्रेणीकरिता विहित दराने स्त्रोताकडील कर कपात करणे आवश्यक आहे. सदस्यांना विनंती आहे की. त्यांनी वित्तीय कायदा २०२० व पुरकपत्रांचा संदर्भ घ्यावा.

मंडळाच्या आदेशावरू कॉम्प्युएज इन्फोकॉम लिमिटेडकरिता सही /

ठिकाण : मुंबई

अतुल एच. मेहता अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:००७१६८६९

TRANSWARRANTY FINANCE LIMITED

गर्यचलनातून एकूण उत्पन्न

वेशेष साधारण बाबपुर्व)

प्रनर्मल्यांकित राखीव वगळन)

सौमिकृत

ठिकाण : मुंबई

देनांक : २१.०७.२०२०

नेव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा

ज्यानंतर निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर)

राग्वीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार

गलावधीकरिता एकुण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित

नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))

न्रपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर

. त्रपन्न प्रतिभाग (रू. १०/ – प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता

CIN: L65920MH1994PLC080220 Regd. Office: 403, Regent Chambers Tel. No: 4001 0900 Fax. 4001 0999 E-mail: companysecretary@transwarranty.com Website: www.transwarranty.com **NOTICE**

Company for the quarter and year ended 31st March, 2020.

Insider Trading) Regulations, 2018, read with the Company's Code of Conduct to Regulate, Monitor and Report Trading by Insiders, the Trading Window in respect of the dealing in the Equity Shares of the Company, has been closed with effect from 1st April, 2020 and will remain closed til 48 hours of declaration of financial results of the Company for the quarter ended 30th June, 2020 (inclusive of both days). The said notice may be accessed on the Company's website at www.transwarrantv.com and on the stock

Place: Mumbai Date: 22.07.2020 Company Secretar

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 29th July, 2020 to consider, inter alia, and approve the audited financial results of the

Further, pursuant to SEBI (Prohibition of exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com.

For TRANSWARRANTY FINANCE LIMITED Suhas Borgaonka

WINRO COMMERCIAL (INDIA) LIMITED CIN: L51226MH1983PLC165499

गिरीराज किशोर अग्रवात

(डीआयएन:००२९०९५९

Regd. Office: 209-210, Arcadia Building, 195, Nariman Point, Mumbai - 400 021, Tel.: 022-40198600, Fax: 022-40198650; Website: www.winrocommercial.com; Email: winro.investor@gcvl.in

Statement of Audited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2020 (Rs. In Lakhs except Sr.no 7) Standalone Consolidated **Particulars** Year ende Year ende Quarter Ended March 31, Ended Ended March 31. Ended March 31 2020 2020 March 31. March 31 2019 2019 (Audited) Total Income 292.47 943.04 2.250.05 292.47 943.04 2.250.05 Net profit/ (Loss) before Tax # (3.840.90)(5.128.85) 127.61 (3.840.90)(5.128.85 127.61 (3,383.08) 216.62 Net profit/ (Loss) after Tax # (1,850.67)(3,750.02)(5,809.28) 481.57 (8,197.81) (32.48)(14,228.20) (16,316.73) Total Comprehensive income (9,337.17)717.93 (Comprising Profit / (Loss) (after tax) and Other Comprehensive Income (after tax)} 125.25 125.25 125.25 125.25 Equity Share Capital 125.25 125.25 (Face value of Rs 10/- each) 28.043.09 39.328.64 Reserves (Excluding Revaluation Reserves

(a) Basic (not annualised except year ended) (147.75)(270.10 17.29 (299.39)(b) Diluted (not annualised except year ended) (147.75)17.29 (299.39)(270.10)

The Company does not have Exceptional / Extraordinary items to report for the above periods. Notes: 1) The above audited financial results for the quarter and year ended March 31, 2020 have been reviewed by the Audit committee and or $its \, recommendation \, have \, been \, approved \, \, by \, the \, Board \, of \, directors \, at \, its \, meeting \, held \, on \, July \, 22, \, 2020.$

2) The Company had adopted Indian Accounting Standards ('Ind As') notified under Section 133 of the Companies Act 2013 ('the Act') read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended, from April 1, 2019 and the effective date of such transition is April 1, 2018. Such transition has been recorded in the opening reserves as at April 1, 2018 and the corresponding figures, presented in these results, have been restated/reclassified.

3) The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended March 31. 2020 filed with the Stock Exchanges under the Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulation, 2015, as amended The full format of the said 'Financial Results' are available on the website of Stock Exchange "www.bseindia.com." and on Company's

For and on behalf of the Board of Director

(463.80)

(463.80)

38.45

38.45

Hetal Khalpada DIN: 00055823

SARASWATI COMMERCIAL (INDIA) LIMITED

CIN: L51909MH1983PLC166605

Regd. Office: 209-210, Arcadia Building, 195, Nariman Point, Mumbai - 400 021 Tel.: 022-40198600, Fax: 022-40198650; Website: www.saraswaticommercial.com; Email: saraswati.investor@gcvl.in

Statement of Audited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2020 (Rs. In Lakhs except Sr.no 7

Sr		St	andalone		Consolidated			
No	Particulars	Quarter Ended March 31, 2020 (Audited)	Year Ended March 31, 2020 (Audited)	Quarter Ended March 31, 2019 (Audited)	Quarter Ended March 31, 2020 (Audited)	Year Ended March 31, 2020 (Audited)	Quarter Ended March 31, 2020 (Audited)	
1)	Total Income	57.39	136.47	533.53	57.39	136.47	533.50	
2)	Net profit/ (Loss) before Tax #	(1,120.49)	(1,304.79)	(32.09)	(1,120.74)	(1,305.69)	(31.86)	
3)	Net profit/ (Loss) after Tax #	(609.34)	(960.87)	(78.72)	(607.35)	(961.81)	(78.30)	
4)	Total Comprehensive income (Comprising Profit / (Loss) (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	(6,752.41)	(8,716.69)	340.95	(6,854.75)	(8,821.96)	321.89	
5)	Equity Share Capital (Face value of Rs 10/- each)	100.09	100.09	100.09	100.09	100.09	100.09	
6)	Reserves (Excluding Revaluation Reserves as per Balance sheet of previous year)		15,458.58			15,583.76		
7)	Earning per Share (of Rs 10/- each) a) Basic (not annualised except year ended) b) Diluted (not annualised except year ended)	(60.88) (60.88)	(96.00) (96.00)	(7.86) (7.86)	(60.68) (60.68)	(96.09) (96.09)	(7.82) (7.82)	

The Company does not have Exceptional / Extraordinary items to report for the above periods.

1) The above audited financial results for the quarter and year ended March 31, 2020 have been reviewed by the Audit committee and on its recommendation have been approved by the Board of directors at its meeting held on July 22, 2020.

2) The Company had adopted Indian Accounting Standards ('Ind As') notified under Section 133 of the Companies Act 2013 ('the Act') read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended, from April 1, 2019 and the effective date of such transition is April 1, 2018. Such transition has been recorded in the opening reserves as at April 1, 2018 and the corresponding figures, presented in these results, have been restated/reclassified.

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended March 31, 2020 filed with the Stock Exchanges under the Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulation, 2015. The full format of the said 'Financial Results' are available on the website of Stock Exchange "www.bseindia.com." and on Company's

For and on behalf of the Board of Directors

Ritesh Zaveri Director DIN: 00054741

For and on behalf of the Board of Directors of

NDR Auto Components Limited

(Ashutosh Vedi)

Company Secretary

Membership Number A60721

For and on behalf of NDR Auto Components Limited

Dharam Asrey Aggarwal

Director

GREAVES

Note 41: Disclosure of the additional information as required by the Schedule III:

- 1	For the period from April 0	or the period from April 01, 2019 to December 31, 2019								
ı	Particulars	Net Assets (i.e. Total Assets	minus '							
ı		As a % of Consolidated								

Particulars	Net Assets (i.e. Total Assets minus Total Liability)		Share in Profit & Loss		Share in Other Compreh	ensive Income	Share in Total Comprehensive Income		
	As a % of Consolidated	Amount	As % of Consolidated	Amount	As % of Consolidated	Amount	As a % of Consolidated	Amount	
	Net Asset		Profit or Loss		Other Comprehensive Income		Total Comprehensive Income		
Parent Company									
NDR Auto Components Limited	78.21%	13,275.80	-0.52%	(2.35)	3.12%	14.27	2.61%	11.92	
Indian Associates (Investm	ent as per Equity Method)								
Bharat Seats Ltd	19.63%	3,332.90	82.44%	376.62	22.12%	4.06	83.32%	380.68	
Indian Joint Ventures (Inve	stment as per Equity Method)								
Toyota BoshokuRelan India Pvt. Ltd	0.00%	(0.50)	-0.11%	(0.49)	0.00%	-	-0.11%	(0.49)	
Toyo Sharda India Pvt. Ltd., India	2.16%	366.08	14.77%	64.76	0.00%	-	14.17%	64.76	
Total	100%	16.974.28	100%	438.54	100%	18.33	100%	456.87	

For the period from January 01, 2019 to March 31, 2019

Particulars	Net Assets (i.e. Total Assets	minus Total Liability)	Share in Profit & L	oss	Share in Other Comprehens	Share in Total Comprehensive Income		
	As a % of Consolidated	Amount	As % of Consolidated	Amount	As % of Consolidated	Amount	As a % of Consolidated	Amount
	Net Asset		Profit or Loss		Other Comprehensive Income		Total Comprehensive Income	
Parent Company								
NDR Auto Components Ltd.	79.64%	13,153.76	19.57%	40.08	-286.96%	(6.53)	16.20%	33.55
Indian Associate (Investme	nt as per Equity Method)							
Bharat Seats Ltd.	18.42%	3,042.22	66.49%	136.17	386.96%	8.81	70.01%	144.98
Indian Joint Ventures (Inves	tment as per Equity Method)							
Toyota BoshokuRelan India Pvt. Ltd.	0.00%	(0.14)	-0.01%	(0.01)	0.00%		-0.01%	(0.01)
Toyo Sharda India Pvt. Ltd.	1.95%	321.57	13.94%	28.56	0.00%	-	13.79%	28.56
Total	100%	16,517.41	100%	204.79	100%	2.28	100%	207.07

Note 42: In view of the management, the current assets (financial & other) have a value on realization in the ordinary course of business at least equal to the amount at which they are stated in the balance sheet.

There are no major events which has occurred after the balance sheet date.

Note 44: Figures have been rounded off to the nearest lakhs upto two decimal place except otherwise stated.

For Gupta Vigg & Co.

Note 43: Events occurring after balance sheet date

Chartered Accountants (CA. Deepak Pokhriyal)

Partner Membership Number 524778

ICAI UDIN: 20524778AAAAAU4932

Place of Signature: Delhi Date: 22.05.2020

OUTSTANDING LITIGATIONS

Except as stated under there are no:

litigation or legal action pending or taken by any Ministry or Department of the Government or a statutory authority against the Promoter of our Company during the last five years immediately preceding the date of the Information Memorandum and no direction has been issued by such Ministry or Department or statutory authority upon conclusion of such litigation or legal action. pending litigation involving our Company, Promoter, Directors or any other person, whose outcome could have material adverse effect on the position of our Company

pending proceedings initiated against our Company for economic offences

defaults and non-payment of statutory dues etc. by our Company. Nature of litigations No. of cases Amount involved (Rs. Lakhs) Outstanding Litigation By / Against NDR Auto Components Limited prior to Scheme Outstanding Litigation By / Against Sharda Motor Industries Limited (litigations related to Demerged Undertaking now stands transferred in the name of NDR Auto Components Limited) Nil Nil 3.59 - Labour Court Cases 5 13.10 Outstanding Litigations by / or against our Group Companies which has a material impact on our Company Nil Nil Nil Outstanding Litigations by / or against our Directors and / or Promoter

(Dharam Asrey Aggarwal)

DIN 07720007

FM BOLE TOH

(91.1 FM)

DIN: 0019009

Radio City

A JAGRAN INITIATIVE

For details on the litigations, refer to the Section titled "Outstanding Litigation and Material Developments" on page 70 of the Information Memorandum dated [-], 2020, which is also available on the website of the Company, i.e. www.ndrauto.com.

PARTICULARS OF HIGH, LOW AND AVERAGE PRICES OF SHARES OF THE LISTED TRANSFEROR COMPANY (SHARDA MOTOR INDUSTRIES LIMITED) DURING THE PRECEDING THREE FINANCIAL YEARS:

ı											
ı	Period		BSE			NSE					
ı		High (in Rs.)	Low (in Rs.)	Weighted Average Price (in Rs.)	High (in Rs.)	Low (in Rs.)	Weighted Average Price (in Rs.)				
l	2020	1,570.00	483.00	847.24	1,579.90	480.00	997.51				
ı	2019	2,343.95	1,155.00	1,823.78	2,340.00	1,138.55	1,828.82				
ı	2018	3 099 65	1 701 60	2 452 44	3 140 00	1.702.10	2 475 67				

MATERIAL DEVELOPMENT AFTER THE DATE OF LAST AUDITED FINANCIAL STATEMENTS AS ON DECEMBER 31, 2019

In the opinion of our Board, there have not arisen since the date of the last audited financial statements i.e. December 31, 2019, any circumstances that materially or adversely affect or are likely to affect our profitability taken as a whole or the value of our assets or our ability to pay our material liabilities within the next 12 months.

RAG RAG MEIN

DAUDE CITY.

Place: New Delhi Date: July 22, 2020

MOU

VIPUL ORGANICS LIMITED

(CIN: L24110MH1972PLC015857) Registered Office: 102, Andheri Industrial Estate, Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400053

Phone No.: 022-66139999 | Fax: 022-66139977/75 Email: info@vipulorganics.com | Website: www.vipulorganics.com

<u>NOTICE</u>

Pursuant to the provisions of Regulation 29(1)(a) and 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 31st July, 2020, inter alia, to consider and approve the Standalone Audited Financial Results for the quarter and year ended 31s Jarch, 2020 and Consolidated Audited Financial Results for the year ende 31st March, 2020 and to recommend the payment of dividend for that year, if any.

The information regarding the above is also available on the website of BSE Ltd. (www.bseindia.com) where the shares of the Company are listed and is also available on the website of the Company viz. www.vipulorganics.com.

For Vipul Organics Limited Sd/-Yogita Mundhra

Company Secretary and Compliance Officer Place: Mumbai Date: 22nd July, 2020 Membership No.: A57436

MUSIC BROADCAST LIMITED

Regd. Office: 5th Floor, RNA Corporate Park, Off. Western Express Highway, Kalanagar, Bandra (East), Mumbai - 400 051 Tel: +91 22 66969100 Fax: +91 22 26429113

Website: www.radiocity.in, e-mail: investor@myradiocity.com

CIN- L64200MH1999PLC137729 UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020

(Rs. in lakhs, except per st									
Particulars	Quarter ended June 30, 2020	Quarter ended March 31, 2020	Quarter ended June 30, 2019	Year ended March 31, 2020					
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited					
Total income from operations	1,909	4,974	7,307	26,413					
Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	(1,973)	(1,211)	1,450	2,892					
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	(1.973)	(1.211)	1,450	2.892					

843 otal comprehensive income for the period Paid up Equity Share Capital 6,91 6.914 5,531 6,914 Earning Per Share (EPS) (Face Value of Rs. 2 each) (not annualised 0.24 (0.40 (0.26)

The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors on July 22, 2020. The above is extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulations 33 of the SEBI (Listin Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Detailed Quarterly Financial Results in the prescribed format are available on the websites of Stock Exchanges (www.nseindia.com and www.bseindia.com) and the Company (www.radiocity.in)

For and on behalf of the Board of Directors of Music Broadcast Limiter Apurva Purohi Place: Mumbai Directo

OSWAL OVERSEAS LIMITED CIN - L74899DL1984PLC018268 Regd. Office: 72, Ground Floor, Taimoor Nagar, New Delhi - 110025 Ph. No. 011-41064256, Fax No. 011-26322664 E-mail: cs@oswaloverseasltd.com Website: www.oswaloverseasttd.com

NOTICE Notice is hereby given pursuant to regulations 29 read with regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of Oswal Overseas Limited is scheduled to be held on Thursday, 30th July, 2020 at 02:00 p.m. at registered office of the company to consider, approve and take on record, among other things, the Audited Financial Results for quarter and year ended on 31" March, 2020.

The notice shall also be available at website of the company i.e. www.oswaloverseasltd.com and that of the Stock Exchange, BSE i.e. www.bseindia.com

Lalit Kumar Place: New Delhi Date : 22rd July, 2020 Company Secretary



CIN - L65110MH1985PLC038137 Registered Office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Comple Bandra (East), Mumbai - 400 051.

Tel: 61660001, Website: www.kotak.com

NOTICE is hereby given that a meeting of the Board of Directors of the Bank will be held on Monday, 27th July 2020 to consider and take on record the unaudited standalone and consolidated financial results o the Bank for the quarter ended

KOTAK MAHINDRA BANK LIMITED Bina Chandarana Mumba Joint President Company Secretary

30th June 2020.

July 22, 2020

Balaxi Ventures Limited

Dated: July 22, 2020

Statement of Consolidated and Standalone Unaudited Financials Results for The Period Ended June 30, 2020

							(₹ in Lakhs)	
		C	ONSOLIDATE	D	STANDALONE			
SI. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	Quarter Ended		Year Ended	
		30.06.2020	30.06.2019	31.03.2020	30.06.2020	30.06.2019	31.03.2020	
1.	Total Income from Operations	5,356.81	818.96	4,622.73	2,262.03	818.96	4,622.73	
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,046.49	142.84	887.37	629.02	142.84	926.55	
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,046.49	142.84	887.37	629.02	142.84	926.55	
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	870.30	103.10	610.40	470.69	103.10	649.58	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	868.63	103.10	612.94	470.69	103.10	649.58	
6.	Equity Share Capital	1,000.00	304.00	1,000.00	1,000.00	304.00	1,000.00	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-		-		-	
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - 1.Basic: 2.Diluted:	8.70 8.70	3.39 3.39	8.12 8.12	4.71 4.71	3.39 3.39	8.64 8.64	

Date: 22.07.2020

Place: Hyderabad

a)The Unaudited Consolidated and Standalone Financial Results for the quarter ended June 30, 2020 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on July 22, 2020 and have been subjected to Limited Review by the Statutory Auditors of the Company. The Financial Results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.

b) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange at www.nseindia.com and on the company website at www.balaxiventures.in

For and on behalf of Board of Directors. Ashish Maheshwari Managing Director DIN: 01575984

GREAVES COTTON LIMITED

(Ajay Relan) Director

DIN 00257584

Corporate Identity Number: L99999MH1922PLC000987
Registered Office: Unit No. 701, 7th Floor, Tower 3, Equinox Business Park, LBS Marg, Kurla(W), nbai - 400 070 Telephone: +91 - 22 62211700; Fax: +91 - 22 62217499 E-mail: investorservices@greavescotton.com; Website: www.greavescotton.com

NOTICE

NOTICE is hereby given that the 101st Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held on Thursday 13th August 2020 at 04:00 P.M. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses as set forth in the Notice of AGM. In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its General circular dated 05th May 2020 read with General circulars dated 08th April 2020 and 13th April 2020 (collectively referred to as "MCA Circulars") permitted the holding of the AGM through VC / OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the provisions

and MCA Circulars, the AGM of the Company will be held through VC / OAVM. The proceedings of the AGM will be deemed to be ered Office of the Company which shall be the de NOTICE is also hereby given under Section 91 of the Act and Regulation 42 of the Listing Regulations, that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 7th August 2020 to Thursday, 13th August 2020, both days

of the Companies Act, 2013 ("Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

inclusive, for the purpose of the AGM. In compliance with the MCA Circulars and the circular issued by the SEBI dated 12th May 2020, the Company has sent the Notice of the

AGM along with the Annual Report of the Company for the financial year 2019-20 through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Depository Participants or KFin Technologies Private Limited, Registrar and Share Transfer Agent of the Company ("RTA"). Members may note that the aforesaid documents are available on the Company's website www.greavescotton.com under the "Investor Relations" section, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") (agency for providing the remote e-voting facility) https://www.evoting.nsdl.com.

Members can attend and participate in the AGM through the VC / OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of AGM. Members attending the meeting through VC / OAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act. The facility for the appointment of Proxies by the members will not be available since this AGM is being held through

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is providing remote e-voting ("remote e-voting") facility to all its members to cast their votes on the resolutions set out in the Notice of the AGM

Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting during the proceeding of the AGM ("e-voting"). The Members who have cast their vote through remote e-voting may attend the AGM but shall not be entitled to vote again during the proceeding of the AGM through e-voting.

The remote e-voting period commences on Monday, 10th August 2020 (9:00 A.M. IST) and ends on Wednesday, 12th August 2020 (5:00 P.M. IST). Voting shall not be allowed beyond 5 p.m. on Wednesday, 12th August 2020, as the e-voting module shall be disabled for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, it cannot be changed. During this period, Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on Thursday, 6th August 2020 i.e. cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM. Those persons, who have acquired shares and have become Members of the Company after the dispatch of Notice of the AGM by the Company and whose names appear in the Register of Members or Register of beneficial holders as on the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in Voting rights of the Members shall be in proportion to their shares in the paid- up equity share capital of the Company as on the cut-off date. The manner of casting votes through remote e-voting or through e-voting during the AGM for members holding shares in dematerialised mode, physical mode and for members who have not registered their e-mail addresses is provided in the notice of AGM.

The process for members whose email IDs are not registered with the Company/Depository Participants for procuring User ID and password and registration of Email IDs for e-voting is as under:

In	case shares are held in physical mode:	In
	embers may obtain the login ID and password by sending anned copy of:	M
i)	a signed request letter mentioning your name, folio number, mobile number and complete address (including email);	i)
ii)	the share certificate (front and back); and	ii)
iii)	self-attested PAN Card and any one document (such as Driving License, Bank Statement, Election Card, Passport, etc.) in support of the address of the Member as registered with the Company;	to to
to	the email address of the Company's RTA at	

einward.ris@kfintech.com with a copy to the Company at

investorservices@greavescotton.com.

n case shares are held in dematerialised mode: Members may obtain the login ID and password by sending canned copy of:

a signed request letter mentioning your name, DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID);

client master or copy of Consolidated Account statement; and

the email address of NSDL at evoting@nsdl.co.in with a copy Company at investorservices@greavescotton.com.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request to Ms. Soni Singh Assistant Manager, NSDL, Trade World, 'A' Wing, 4th floor, Karnala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013 at SoniS@nsdl.co.in; Tel. No. +91 22 24994559.

The Board of Directors has appointed Mr. Sunny Goglya, Practising Company Secretary, (Membership No. A56804 and Certificate of Practice No. 21563), as scrutinizer for conducting the voting process in a fair and transparent manner. The results shall be declared not later than 48 (forty-eight) hours of conclusion of the AGM. The results declared along with the Scrutinizer's Report shall be placed or the Company's website www.greavescotton.com and on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com/immediately. The Company shall simultaneously forward the results to National Stock Exchange of India Limited and BSE Limited, where the shares of the Company are listed.

> For Greaves Cotton Limited Atindra Basu Head - Legal, Internal Audit & Company Secretary

Mumbai 22nd July 2020